

May 27, 2022

The Listing Department BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Fort, Mumbai 400 001

BSE Scrip Code Equity: 505537

The Listing Department National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051 NSE Symbol: ZEEL EQ

Dear Sirs.

Sub: Submission of Newspaper advertisement under Regulation 30 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 47(3) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of newspaper advertisement published on May 27, 2022 in Business Standard and Navshakti with respect to Audited Financial Results for the quarter and financial year ended March 31, 2022.

The above is for your information and record.

Thanking you,

Yours faithfully,

For Zee Entertainment Enterprises Limited

Chief Compliance Officer & Company Secretary

FCS6669



यादारे सचना देण्यात येत आहे की. **श्री. रामकष्ण रामचंद अय्यर** यांचा असा दावा आहे की ते शेअ प्रमाणपत्र क्र. ४३ अंतर्गत विभिन्न क्र ८४१ ते ८६० धारक प्रत्येकी रु. ५०/- मूल्याचे २० शेअर्सचे तसेच nळा क्र. जी – २७, मोजमापित साधारण ५७.५० चौ. फूट चटई क्षेत्रफळ, तळमजला, सेंटर स्क्वेअर को ऑपरेटिव्ह प्रीमायसेस सोसायटी लि. चे भांडवल/मालमत्तेतील, एस व्ही. रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई -४०० ०५८, सेंटर स्क्वेअर या नावाने ज्ञात इमारतीतील, सिटी सर्व्हे क्र. ४२७/१ ते ४२७/४ धारक भूखंडावर निर्मित, गाव व तालुका अंधेरी या जागेचे मालक आहेत व त्याचा शांततामय प्रत्यक्ष ताबा त्यांच्याकडे असून कोणत्याही स्वरूपाच्या सर्व भारापासून स्पष्ट व विपणनयोग्य हक्कधारक आहेत व सदर जागा त्यांनी विकासव मे. दिशा कन्ट्रक्शन यांच्याकडून दि. ३ डिसेंबर, २०१० रोजी वा त्याच्या आसपास केलेल्या विक्री करारांतर्गत संपादित केली आहे व त्याकरिताच्या संपूर्ण स्टॅम्प ड्युटीचे प्रदान केलेले आहे व आता ते सदर रोअर्स व फ्लॅटची त्यातील सर्व लाभ व विशेषाधिकारांसमवेत विक्री, हस्तांतरण, अभिहस्तांकन व अभिहस्तांतरण करू इच्छित आहेत व माझ्या अशिलांच्या नावे सदर फ्लॅटचा प्रत्यक्ष ताबासुद्धा प्रदान करू इच्छित आहेत.

कोणाही व्यक्ती / मंडळ यांचा वरील निर्देशित सदर शेअर्स व गाळा व/वा तिच्या कोणत्याही भागासंदर्भात हिश्श्यासंदर्भात कोणतेही करार वा दस्तावेजासंदर्भात कोणताही करार, दस्तावेज लिखित बाबी व/व विक्री, गहाण, न्यास, धारणाधिकार, ताबा, भेट, उत्तराधिकार, विमोचन, भाडेकरार वा अन्य कोणत्यार्ह स्वरूपात व/वा सदर मळ हक्क करार व दस्तावेज धारण असल्यासंदर्भात कोणताही दावा वा हरकत असल्यार त्यांनी त्यासंदर्भात मला सदर सूचना जारी झाल्याच्या तारखेपासून ७ दिवसांच्या आत कागदोपत्री पुराव्यासमवेत लिखित स्वरूपात सुचित करावे अन्यथा अशा कोणाही व्यक्ती/मंडळ यांचा त्यांच्याद्वारे व/व -त्यांच्या वतीने कोणत्याही स्वरूपात कोणताही दावा वा मागणी, हरकती वा अडथळा आदी असल्यास स्वीकारले जाणार नाहीत व व माझे अशील सदर शेअर्स व गाळ्याचे संपादन व खरेदी करण्यास पात्र असतील व त्यानसार त्यांचा प्रत्यक्ष ताबा घेतील. दिनांक: २७ मे. २०२२

मे. ए. एन. एस. लीगल सर्व्हिसेस करिता

डी - १०, पार्ले कंपनी सहकार मार्ग, विलेपार्ले (पूर्व), मुंबई - ४०० ०५७

एम्पायर इंडस्ट्रीज लिमिटेड सीआवएत : एल१७१२०एमएल१९००पीएलसी०००१७६ नोंदणीकृत कार्यालय : ४१४, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०० ०१३. दू. : ६६५५५४५३,

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी

अलिप्त लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

मंपलेली तिमार्ह

39.99.9099

४९९.६।

४९९.६।

389.50

३५२.७

€00.0

4.6

4.23\*\*

39.03.7079

88.0

३८५.१९

४०५.३९

₹00.00

₹.४३

85E##

फॅक्स : २४९३ ९१४३, ई-मेल : investor\_relations@empiremumbai.com, वेबसाईट : www.em

39.03.7077

8.846.8

१,३२९.६४

२०८.७१

२२.१६

वरील लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष जे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यलेशन, २०१५ च्या रेग्यलेशन ३३ अनसार प्रकाशित केल आहेत, ते २५ में, २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या सभत लेखापरिक्षण समितीद्वार पुनर्विलाकीत करण्यात आले आणि संचालक महत्वपूर्व मंत्रुप करण्यात आले. आहेत, ते २५ में, २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या सभत लेखापरिक्षण समितीद्वार पुनर्विलाकीत करण्यात आले आणि संचालक महत्वपूर्व मंत्रुप करण्यात आले. वरीर निष्कर्ष है कंपनीच्या साविधिक लेखापरिक्षकांनी लेखापरिक्षित केले आहेत. लेखापरिक्षित विनीय निष्कर्ष है कंपनी अधिनियम, २०१३ अंतर्गत विहित नुसार इंडियन

अकाऊंटिंग स्टॅण्डर्डम् (इंड एएस) अनुसार आहेत. विभागवार निष्कर्ष हे कंपनीज् (अकाऊंटिंग स्टॅण्डर्ड) रूल्स मध्ये अधिसूचित केल्यानुसार अकाऊंटिंग स्टॅण्डर्ड-१०८ ''ऑपरेटिंग सेगमेंट'' अनुसार तयार केले आहेत

तिमाही दरम्यान संचालक मंडळाजे प्रती समभाग र. २५ (२५०%) चा लाभांश घोषित केला, संचालक मंडळाने २५ में, २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या समेत त्यांचे शिफारस केली. लाभांश त्या पात्र समासदांना देव आहे ज्यांनी लाभांशाच्या दाव्यासाठी व्हॉलंटरी वेवियर घेतलेले नाही, जे कर कपातीच्या अधीन आहे.

तिमाही दरम्यान कंपनीने मागील कालावधीकारेता पुरवठादारांनी दावा केलेली अतिरिक्त कस्टम ड्युटी म्हणून रु. १८७० लाख ची रक्कम आणि सांविधिव प्राधिकरणाद्वारे निर्धारित आणि ठरविल्यानुसार जीएसटी दावित्व म्हणून रु. ६६४.३६ ची रक्कम चुकती केली आहे.

मागील तिमाहीची आकडेवारी ही संपूर्ण वित्तीय वर्षांच्या संदर्भातील लेखापरिक्षित आकडेवारी आणि संबंधित वित्तीय वर्षांच्या तिसऱ्या तिमाही पर्यंत प्रकाशित तारखेपर्यंत वर्षांची आकडेवारी दरस्यान तौलानिक आकडेवारी आहे.

एम्पायर इंडस्टिज लिमिटेडच्या सांविधिक लेखापरिक्षकांनी ३१ मार्च. २०२२ रोजी संपलेल्या वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षावर अर्हता नसलेले मत व्यत्त

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अंड डिस्प्लोजर रिक्वायरमॅट्स) रेग्युलेगन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत टर्का एक्स्वेजकडे दाखल केलेल्या वार्षिक वित्तीय निष्कर्षाच्या तपशिलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. वार्षिक वितीय निष्कर्षाचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्वेजची वेबसाईट (www.bseindia.com) आणि

चालु कालावधीच्या वर्गीकरणाशी ससंगत होण्याकरिता आवश्यकतेन्सार मागील कालावधीची आकडेवारी पुनर्गठित/पुनरीचत केली आहे

22.88\*\*

वर्तनातून एकूण उत्पन्न

बाबींपूर्वी)

बाबींनंतर)

समभाग भांडवल

बाबींपूर्वी व नंतर

ठिकाण : मुंबई

दिनांक : २५/०५/२०२२

कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर

अपवादात्मक आणि/ किंवा अनन्यसाधारण

कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)

कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक आणि/ किंवा अनन्यसाधारः

कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी (करोत्तर) नफा/(तोटा) आणि इत सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)

मूलभूत आणि सौम्यिकृत ईपीएस, अनन्यसाधार

कंपनीची वेबसाईट (www.empiremumbai.com) वर सुध्दा उपलब्ध आहे.

प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी १०/- चे) (अखंडित आणि खंडित प्रवर्तनासाठी) प्रति समभाग प्राप्ती (ईपीएस) (अवार्षिक) (रु.मध्ये)



### ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड

मोतिलाल ओस्वाल टॉवर, रहिमतुल्लाह सयानी रोड, एस. टी. डेपोसमोर, प्रभादेवी, मुंबई-४०००२५

सीआयएन : यु६५९२३एमएच२०१३पीएलसी२४८७४१ कब्जा सूचना (स्थावर मिळकत/तींकरिता)

त्याअर्थी. निम्नस्वाक्षरीकारांनी **ऑस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लि**.चे प्राधिकत अधिकारी म्हणन सिक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ अनुपालन नियम ८(१) ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम् १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट रूल्स, २००२ च्या रूल ३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून प्रत्येक खात्यासमोर दिलेल्या तारखेस मागणी सूचना जारी करून संबंधिः कर्जदारांना त्यांच्या नावासमोर नमूद करण्यात आलेल्या रकमेची परतफेड सदर सूचना/सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यात कर्जदारांनी कसूर केली आहे. याद्वारे कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर ॲक्टचे कलम् १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या रुल ८ अन्वये त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून वरील वर्णन केलेल्या मिळकतीचा त्यांच्या प्रत्येक खात्यासमोर नमद केलेल्या तारखेस कब्जा घेतला आहे.

विशेषतः कर्जदारे आणि सर्वसाधारण जनता यांना याद्वारे इशारा देण्यात येतो की, वरील नमूद मिळकर्तीशी व्यवहार करू नये आणि मिळकर्तीशी केलेला कोणताही व्यवहार हा ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लि. च्या येथे वरील नमूद करण्यात आलेल्या रकमेच्या भाराधीन राहील, कर्ज करारानुसार त्यावरील व्याज आणि रकमेकरिता.तारण मत्तांचे विमोचन करण्याकरिता उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट–कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष

	अ.	कर्ज करार क्र./ कर्जदार/	मागणी सूचनेची	कब्जा घेतल्याची	गहाण मिळकती/तींचे
l	क्र.	सह-कर्जदार/हमीदार यांचे नाव	तारीख आणि रक्कम	तारीख	वर्णन
l	٧.	एलएक्सएनएआय०१२१५-१६००१५६२९	१५-१२-२०१८	२५-०५-२०२२	रुम क्र.४, तळ मजला, बी विंग, इमारत क्र.९ बिडी कामगार
ı		राधा मलय्या गुलापेटली आणि	रु. ३३६६११/-		हाऊसिंग को-ऑप सोसा लि भिवंडी एस
l		उमेश मलय्या गुलापेटली	करिता		क्र.११६/२/३/४/६ व ११९/१२ बी/१३ गाव राहनाळ,
ı		_			गाव राहनाळ भिवंडी ४२१३०२ भिवंडी ठाणे महाराष्ट्र

\_\_\_\_\_ ठेकाण: महाराष्ट्र तारीख : २७-०५-२०२२ गाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल

(रु. लाखांत, ईपीएस डाटा वगळुन)

39.03.7079

१,२६९.६२

१,२६९.६२

१,३२०.७९

१,३३३.०१

€00.00

२२.०१

22.08

39.03.7077

नेखापरिक्षित)

२,७६३.१

२,७६३.१

२,३६९.३६

१,२५७.६०

€00.0

३९.४९

39.89

सही/ प्राधिकृत अधिकारी (ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लि.

**MERCURY LABORATORIES LTD.** 

CIN: L74239MH1982PLC026341 Regd. Office: 18, Shreeji Bhuvan,

Tel.: 022-66372841

(Amount in lakhs)									
Sr.			Three Month:	S	Year	Year			
No.	Particulars	Quarter Ended 31 Mar. 2022	Quarter Ended 31 Dec. 2021	Quarter Ended 31 Mar. 2021	Ended 31 Mar. 2022	Ended 31 Mar. 2021			
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited			
1	Total Income from Operations (net)	1,369.83	1,568.08	1,810.60	5,873.97	6,948.17			
2	Net Profit / (Loss) for the period before exceptional items and tax	109.55	73.36	126.63	503.12	790.90			
3	Net Profit / (Loss) for the period before tax	122.30	73.36	126.63	515.87	790.90			
4	Net Profit / (Loss) for the period after tax	95.57	52.02	68.69	368.62	533.75			
5	Total Comprehensive Income for the period(after tax)	95.57	52.02	68.69	368.62	533.75			
6	Equity Share Capital	120.00	120.00	120.00	120.00	120.00			
7	Other Equity				3,914.08	3,569.45			
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) 1. Basic	7.96	4.34	5.72	30.72	44.48			
	2. Diluted	7.96	4.34	5.72	30.72	44.48			

### respective meetings held on 26th May 2022 at Vadodara

- The financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards
- Regulation 33 of SEBI (LODR), 2015 amd SEBI Circular dated 05.07.2016.
- $March\,31,2022.\,The\,Payment\,of\,Dividend\,is\,subject\,to\,approval\,of\,shareholders.$
- classification. The figures for the quarter ended March 31, 2022 and March 31, 2021 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the unaudited published year to date figures upto
- 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of financial results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on Company's website

For and on behalf of Board,



MERCURY 51, Mangaldas Road, Princess Street, Mumbai - 400 002

Statement of Standalone audited Results for the Quarter and year ended March 31, 2022.

Sr.			Three Months	3	Year	Year
No.	Particulars	Quarter Ended 31 Mar. 2022	Quarter Ended 31 Dec. 2021	Quarter Ended 31 Mar. 2021	Ended 31 Mar. 2022	Ended 31 Mar. 2021
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations (net)	1,369.83	1,568.08	1,810.60	5,873.97	6,948.17
2	Net Profit / (Loss) for the period before exceptional items and tax	109.55	73.36	126.63	503.12	790.90
3	Net Profit / (Loss) for the period before tax	122.30	73.36	126.63	515.87	790.90
4	Net Profit / (Loss) for the period after tax	95.57	52.02	68.69	368.62	533.75
5	Total Comprehensive Income for the period(after tax)	95.57	52.02	68.69	368.62	533.75
6	Equity Share Capital	120.00	120.00	120.00	120.00	120.00
7	Other Equity				3,914.08	3,569.45
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) 1. Basic	7.96	4.34	5.72	30.72	44.48
	2. Diluted	7.96	4.34	5.72	30.72	44.48
-#	Not Annualised					

## The above results were reviewed by the Audit Committee and have been approved by Board of Directors at their

- prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms with
- The Board of directors have recommended a final diviend of 35% i.e. Rs 3.50 per share for the FY ended
- The business of the Company fall under Single Segment i.e. "Pharmaceuticals Products".

  Previous quarter's figure have been re grouped / re classified, wherever necessary to confirm to current period
- the third quarter ended December 31, 2021 and December 31, 2020 respectively. The above is an extract of the detailed format of financial results filed with Stock Exchange under Regulation

Raiendra R. Shah Managing Director

# व्हॅलिएंट ऑर्गेनिक्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: १०९, उद्योग केंद्र, १ ला मजला, मुलुंड गोरेगाव लिंक रोड, मुलुंड पश्चिम-४०००८० महाराष्ट्र

सही/-

एम्पायर इंडस्ट्रीज लिमिटेडसार्ठ

डीआयएन: ०००२६७०)

सीआयएन: एल२४२३०एमएच२००५पीएलसी१५१३४८, ईमेल आयडी: investor@valiantorganics.com वेबसाईट: www.valiantorganics.com 38 मार्च २०२२ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षाकरिता लेखापरिश्वित वित्तीय निष्कर्षांचा उतारा (शेअर डाटा वगळन रु. लाखात)

	अलिप्त					एकत्रित				
तपशील	संपलेली तिमाही		संपलेले वर्ष		संपलेली तिमाही			संपलेले वर्ष		
	३१.०३.२०२२	३१.१२.२०२१	३१.०३.२०२१	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१	३१.०३.२०२२	३१.१२.२०२१	३१.०३.२०२१	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१
	(लेखापरिक्षित)									
एकूण उत्पन्न	२९,१५३.४८	२६,२३९.१०	१७,७९४.४३	९५,४००.८६	५९,११३.८१	३४,९८७.६२	२९,०९३.१२	२३,५४६.१२	१,१६,०६८.८६	७६,०७४.५८
कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबीपूर्व)	३,६३१.१९	३,७३१.३९	३,८१५.३२	१३,६९४.९७	१५,२०४.३०	४,९१२.८८	४,३७२.९७	५,२७५.७३	१७,६१७.०२	१८,४८६.०१
अपवादात्मक बाबी	-	-								
करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा साधारण बाबी पश्चात	२,७१७.९८	२,७५९.४६	२,७६०.३१	१०,२९३.८२	११,४५९.१८	३,७०७.०३	३,२२३.९२	३,४६५.७१	१२,७९१.२८	१३,०८७.०२
इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	२१.२१	६.२८	(६.९५)	১১.१৶	६९४.३३	८.९०	६.२८	(६.९५)	५९.५७	६९४.३४
कालावधीकरिता इतर सर्वसमावेशक उत्पन्न	२,७३९.१९	२,७६५.७४	२,७५३.३६	१०,३६५.७१	१२,१५३.५१	३,७१५.९३	३,२३०.२०	३,४५८.७६	१२,८५०.८५	१३,७८१.३६
समभाग भांडवल	२,७१५.३५	२,७१५.३५	२,७१५.३५	२,७१५.३५	२,७१५.३५	२,७१५.३५	२,७१५.३५	२,७१५.३५	२,७१५.३५	२,७१५.३५
प्रती समभाग प्राप्ती (रु.त)										
(ए) मुलभूत	१०.०१	१०.१६	१०.७६	३७.९१	४४.६९	११.४५	११.०२	१०.७६	४१.७२	४४.६८
(बी) मौध्यिकत	6 (42	9 /19	8 /19	38 / 9	X0.97	99 90	90 190	8 /19	Y0 69	X0 819

- सेबी (एलओडिआर) रेखुलेशन्स, २०१५ च्या रेखुलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट र
- वर आणि बीएसई लिमिटेंडची वेबसाईट www.bseindia.com आणि एनएसई वेबसाईट www.nseindia.com वर उपलब्ध आहे मागील तिमाहीची आकडेवारी आवश्यक तेथे पुर्नगठीत किंवा पुर्नरचित करण्यात आली आहे
- वरील वित्तीय निष्कर्ष हे २५ मे, २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या अभेत लेखापरिक्षित समितीद्वारे पुनर्विलोकीत आणि शिफारस करण्यात आले आणि संचालक मंडळाद्वारे मंजूर करण्यात आले

अरविंद के. छेड व्यवस्थापकीय संचालक

The spirit of Mumbai is now 93 years old! FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in

State Bank of India स्टेस्ड ॲसेटस मॅनेजमेंट शाखा -पत्ता: दि आरकेड, २रा मजला, वर्ल्ड ट्रेड सेन्टर, कप परेड, कोलाबा, मुंबई - ४०० ००५, शाखेचा ई-मेल आयडी : sbi.04107@sbi.co.in

कृपया १८/५/२०२२ रोजी या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित . कर्जदार **मे. युनीबायोज लॅब्रोटरीज लि**. करीता आमच्य -लिलाव सचनेचा संदर्भ घ्यावा. वरील प्रमाणे संदर्भात संच क. मधील मिळकतीच्या निरीक्षणाची तारीख पुढील प्रमाणे बदलेली आहे. ४/६/२०२२ रोजीस निश्चित केलेले निरीक्षण **द्. १२.०० पासूनच्या ऐवजी द्. ३.३० वा. सं**च क्र. १, २, ३ करीता १३/०६/२०२२ असे असेल आणि ३/६/२०२२ रोजीस निश्चित केलेले **निरीक्षण दु. १**२.०० ते द्. ३.३० पर्यंत असेल. संच क्र. ४, ५, ६. ७. **करीता १४/६/२०२२** रोजीस असेल. इतर तपशील तसाच

शुद्धीपत्र

प्राधिकृत अधिकारी स्टेट बँक ऑफ इंडिया

Ex

SATYAM SILK MILLS LIMITED

Regd Office: 82, Maker Chambers III, 215, Nariman Point, Mumbai 400021 Tel.: 022 - 2204 2554 / 2204 7164 • Fax 022 - 22041643 CIN: L17110MH2004PTC030725

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / YEAR ENDED 31ST MARCH, 2022

			(Rs. in Lacs)
Particulars	Quarter Ended 31,03,2022 (Audited)	Quarter Ended 31,03,2021 (Audited)	Year Ended 31.03.2022 (Audited)
Total Income from Operations	0	0	0
Net Profit / (loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) ordinary activities after tax	1.18	-11.02	797.86
Net Profit / (loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1.18	-11.02	797.86
Net Profit / (loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-11.10	-14.79	683.22
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	116.96	-71.02	975.04
Equity Share Capital	73.50	73.50	73.50
Earnings Per Share (of Rs. 10/- each) for continuing and discontinued operations) Basic and Diluted	-1.51	-2.01	92.96
· Dasic and Diffeed	-1.51	-2.01	52.90

NOTE:

Place : Mumbai

Date : 26th May 2022

- The above is an extract of the detailed format of Quarterly ended 31.03.2022 Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly / Yearly Financial Results is available. on the Stock Exchange website: BSE Limited (www.bseindia.com)
- The above were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the respective meetings held on 26th May 2022.

For Satyam Silk Mills Limite

Director

(Rs. In Lakhs)

Polychem Limited

CIN NO: L24100MH1955PLC009663

REGD. OFFICE - 7 J TATA ROAD, CHURCHGATE RECLAMATION, MUMBAI - 400 020. Website: www.polychemltd.com, EMAIL: polychemltd@kilachand.com Telephone: 91 22 22820048

**Extract of Audited Standalone Financial Results For** The Quarter and Year Ended March 31, 2022

			Standalone							
r.	PARTICULARS	Qu	arter ended	on	Year ended on					
0.		31-Mar-22	31-Dec-21	31-Mar-21	31-Mar-22	31-Mar-21				
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited				
	Total income from operations (net)	1,060.56	469.34	412.52	2,429.18	1,223.67				
2	Net Profit/(Loss) for the period before Tax	343.47	(48.37)	(5.67)	313.29	27.88				
3	Net Profit/(Loss) for the period after Tax	351.98	(47.73)	(3.10)	323.33	29.25				
ή.	Total Comprehensive Income for the period	345.40	(47.04)	2.91	318.81	31.99				
5	Paid-up Equity Share Capital									
	(Face Value Rs.10/- per Share)	40.40	40.40	40.40	40.40	40.40				
ò	Other Equity (excluding Revaluation reserve)									
	as shown in the Balance Sheet of									
	previous year)				2,276.91	1,958.10				
,	Earning per share (EPS) before									
	extraordinary items (of Rs.10/-each)									
	(not Annualized)									
	Basic & Diluted : (In Rs.)*	87.11	(11.81)	(0.77)	80.02	7.24				

EPS is not annualised for the Quarter ended March 31, 2022. Quarter December 31, 2021 and Quarter\* March 31, 2021

tract of Audited Cons The Quarter and Ye					. In Lakhs)
		C	onsolidate	d	
RTICULARS	Qu	arter ended	Year ended on		
	31-Mar-22	31-Dec-21	31-Mar-21	31-Mar-22	31-Mar-21

П.,	PARTICULARS	Qu	arter ended	on	rear ended on		
No.		31-Mar-22	31-Dec-21	31-Mar-21	31-Mar-22	31-Mar-21	
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	
1	Total income from operations (net)	1,117.63	891.17	922.87	3,659.86	2,605.64	
2	Net Profit/(Loss) for the period before Tax	63.70	7.29	77.78	77.08	126.93	
3	Net Profit/(Loss) for the period after Tax	72.21	7.93	80.35	87.12	128.30	
4	Total Comprehensive Income for the period	56.24	10.19	94.39	77.89	137.29	
5	Paid-up Equity Share Capital						
	(Face Value Rs.10/- per Share)	40.40	40.40	40.40	40.40	40.40	
6	Other Equity (excluding Revaluation reserve)						
	as shown in the Balance Sheet of						
	previous year)	-	-	-	2,750.48	2,511.70	
7	Earning per share (EPS) before						
	extraordinary items (of Rs.10/-each)						
	(not Annualized)						
	Basic & Diluted : (In Rs.)*	13.80	(4.37)	10.38	12.53	20.48	

\*EPS is not annualised for the Quarter ended March 31, 2022, Quarter December 31, 2021 and Quarter March 31, 2021.

Notes:-

Sr.

- I The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and the Company's website (www.polychemltd.com)
- 2 The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on May 26, 2022.
- B These results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable
- A dividend of Rs.3/- per equity share (Previous Year Rs. NIL/-) (30% of the face value of Rs.10/- each)  $has \, been \, recommended \, by \, the \, Board \, of \, Directors \, which \, is \, subject \, to \, the \, approval \, of \, the \, shareholders.$
- Figures of the previous periods have been rearranged and/or regrouped wherever necessary. The figures for the quarter ended 31st March are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published year to date figures upto 31st December.

By Order of the Board T R Kilachand

Place : Mumbai Date : May 26, 2022 (DIN - 00006659) Chairmar

# ZEE

Extraordinary Together

दिनांक: २५ मे, २०२२

# ZEE ENTERTAINMENT ENTERPRISES LIMITED

CIN: L92132MH1982PLC028767

Regd. Office: 18th Floor, 'A' Wing, Marathon Futurex, N M Joshi Marg, Lower Parel, Mumbai- 400013

Tel:-91-22-7106 1234 Fax:-91-22-2300 2107 Website: www.zee.com

Financial Results for the quarter and year ended 31 March 2022

(₹ in lakhs)

			Stand	alone		Consolidated			
Sr. No.	Particulars	Quarter ended on 31/03/2022 Unaudited	Quarter ended on 31/03/2021 Unaudited	Year ended on 31/03/2022 Audited	Year ended on 31/03/2021 Audited	Quarter ended on 31/03/2022 Unaudited	Quarter ended on 31/03/2021 Unaudited	Year ended on 31/03/2022 Audited	Year ended on 31/03/2021 Audited
1	Total income from operations*	211,326	182,063	751,114	666,535	232,290	196,582	818,931	772,992
2	Profit for the period/year (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	51,584	64,480	191,414	172,886	43,935	46,834	154,881	138,221
3	Profit for the period/year before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	42,184	61,526	178,704	160,222	33,915	43,880	141,551	125,557
4	Profit for the period/year after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	32,171	43,742	133,885	112,074	18,193	27,236	95,577	79,304
5	Total Comprehensive Income for the period/year [Comprising Profit / (Loss) for the period/year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	32,383	43,572	134,004	112,138	20,774	27,480	99,942	77,205
6	Equity Share Capital	9,606	9,606	9,606	9,606	9,606	9,606	9,606	9,606
7	Other equity (excluding revaluation reserves)			975,159	865,157			1,076,669	999,845
8	Networth **			984,765	913,085			1,086,275	1,047,773
9	Outstanding redeemable preference shares (Paid up value)			-	40,339			-	40,339
10	Earnings per Share (of Rs. 1/- each) (for continuing operations)								
	Basic (Rs.) (Not Annualised)	3.35	4.55	13.94	11.67	1.89	2.87	10.04	8.33
	Diluted (Rs.) (Not Annualised)	3.35	4.55	13.94	11.67	1.89	2.87	10.04	8.33

\*Excludes other income \*\* Includes preference share capital

- 1. The above is an extract of the detailed format of Financial Results filed by the Company with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on Company's website at www.zeeentertainment.com.
- 2. This financial statement has been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS), the provisions of the Companies Act, 2013 (the Act), as applicable and guidelines issued by the Securities and Exchange Board of India (SEBI).

Place: Mumbai Date: 26 May 2022 For and on behalf of the Board **Punit Goenka Managing Director & CEO** 

# **DYNAMATIC TECHNOLOGIES LIMITED**

CIN: L72200KA1973PLC002308

Regd. Office: JKM Plaza, Dynamatic Aerotropolis, 55, KIADB Aerospace Park Devanahalli, Bangalore-562 110, India. Ph: 080-28394933/34 www.dvnamatics.com email: investor.relations@dvnamatics.net

### STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 MARCH 2022

(INK in Lakhs, except as otherwise stated									
Particulars	3 months ended 31 March 2022 (Unaudited)	Preceding 3 months ended 31 December 2021 (Unaudited)	Corresponding 3 months ended in previous period 31 March 2021 (Unaudited)	Year to date figures for the current year ended 31 March 2022 (Audited)	Previous year ended 31 March 2021 (Audited)				
Continuing operations:									
Revenue from operations	32,091	30,770	35,333	1,25,337	1,11,820				
Net profit before Tax	1,676	1,043	1,286	4,162	755				
Net profit after tax	1,502	802	415	3,206	198				
Discontinued operations:									
Loss from discontinued operations net of taxes	-	-	(1,191)	(1,659)	(2,385)				
Profit/(Loss) for the period/year from Continuing and Discontinued operations	1,502	802	(776)	1,547	(2,187)				
Total comprehensive income/(loss) for the period/year	1,118	779	(848)	1,265	(130)				
Equity Share Capital	634	634	634	634	634				
Reserve	-	-	-	37,507	36,242				
Earning Per Share (Face value of INR 10):	(not annualised)	(not annualised)	(not annualised)	(annualised)	(annualised)				
Continuing operations - Basic & Diluted	23.69	12.65	6.55	50.57	3.12				
Discontinued operations - Basic & Diluted	-	-	(18.79)	(26.17)	(37.62)				
Continuing and discontinued operations - Basic & Diluted	23.69	12.65	(12.24)	24.40	(34.50)				
Notes									

- 1. The above is an extract of the detailed format for the quarter and year ended 31 March 2022 Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosures Requirements) Regulations 2015. The full format for the quarter and year ended 31 March 2022 Financial Results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website www.dynamatics.com.
- 2. These financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standard ('Ind AS') prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and SEBI Circular dated 5 July 2016.
- The above consolidated financial results of the Company as reviewed by the Audit Committee has been approved by the Board of Directors at its meeting held on 25 May 2022. The results for the year ended 31 March 2022 has been audited and the quarter ended 31 March 2022 has been reviewed by the Statutory auditors of the Company. The statutory auditors of the Company have expressed an unmodified opinion on the financial results for the year ended 31 March 2022 and have issued an unmodified conclusion in respect of the limited review for the guarter ended 31 March 2022. The review report of the Statutory Auditors is being filed with the Bombay Stock Exchange ('BSE') and the National Stock Exchange ('NSE') and is also available on the Company's website at www.dynamatics.com
- The Board of Directors of Dynamatic Manufacturing Limited (formerly known as JKM Ferrotech Limited) ('DML'), a wholly subsidiary of the Company, vide its meeting dated 1 February 2021 had approved the term sheet and plan for sale of its foundry business, situated at SIPCOT Industrial Complex, Gumidipoondi, Thiruvallur, Tamil Nadu to Danblock Brakes India Private Limited (DBIPL) Subsequently DML and DBIPL executed an Assets Purchase Agreement on 7 April 2021, which were subject to certain customary closing conditions. All closing conditions have been met and the Company has received a net consideration of INR 7,041 lakhs on 22 July 2021 Pursuant to the consummation of the aforesaid transaction, the management has carried out a detailed review of the residual assets and liabilities of the discontinued business and has during the quarter ended 30 September 2021, accrued for certain provisions, transactional costs and exchange fluctuation losses on restatement of off-shore trade advance payable to one of the subsidiaries.
- 5. On 11 February 2020, the Board of Directors of Dynamatic Manufacturing Limited (formerly known as JKM Ferrotech Limited) ('DML'), a subsidiary of the Company, had approved a scheme of capital reduction, subject to regulatory approvals. The said scheme has been approved by the NCLT in April 2021.
- 6. On 25 May 2022, the Company's board of directors have approved internal reorganisation under which the parent entity Dynamatic Technologies Limited ('DTL') will acquire 42.35% and 24.62% equity shares of Dynamatic Manufacturing Limited (formerly known as JKM Ferrotech Limited) from JKM Erla Automotive Limited and Eisenwerk Erla GmbH respectively. On completion of the aforesaid transaction, Dynamatic Manufacturing Limited will be a wholly owned subsidiary of DTL.
- 7. Additional information on standalone financial results is as follows:

(INR in Lakhs, except as otherwise stated)

Particulars	3 months ended 31 March 2022 (Unaudited)	Preceding 3 months ended 31 December 2021 (Unaudited)	Corresponding 3 months ended in previous period 31 March 2021 (Unaudited)	Year to date figures for the current year ended 31 March 2022 (Audited)	Previous year ended 31 March 2021 (Audited)
a) Revenue from operations	14,045	14,415	14,951	54,897	51,374
b) Net profit before tax	1,489	1,553	1,133	5,296	3,727
c) Net Profit after tax	1,077	1,177	552	3,965	2,825

For and on behalf of the Board of Directors

**UDAYANT MALHOUTRA CEO** and Managing Director Dynamatic Ter DIN: 00053714

# Chemcon Speciality Chemicals Limited (AN ISO 9001:2015 and ISO 14001:2015 Certified Company)

Regd. Office: Block Number 355, Manjusar Kunpad Road, Manjusar Village, Taluka Savli, Vadodara 391775, Gujara CHIEM (CO) | Email: investor.relations@cscpl.com | Website: www.cscpl.com | Tel: +91 265 2981195 | CIN: L24231GJ1988PLC011657

						(Rs. in Lacs)	
	Particulars	Qı	arter Ende	ed	Year Ended		
		31/03/2022	31/12/2021	31/03/2021	31/03/2022	31/03/2021	
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
I	Total income from operations	9,184.34	5,187.14	7,460.40	26,633.49	24,812.25	
=	Net Profit/(Loss) for the period	2,840.08	1,800.37	2,129.77	8,399.55	7,605.57	
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)						
=	Net Profit/(Loss) for the period before tax	2,840.08	1,800.37	2,129.77	8,399.55	7,605.57	
	(after Exceptional and/or Extraordinary items)						
IV	Net Profit/(Loss) for the period after tax	2,128.84	1,348.63	1,550.08	6,275.66	5,639.82	
	(after Exceptional and/or Extraordinary items)						
٧	Total Comprehensive Income for the period	2,096.28	1,347.68	1,541.78	6,240.50	5,634.59	
	[comprising Profit/(Loss) for the period (after tax)	,	, ,	,		,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,	
	and Other Comprehensive Income (after tax)]						
VI	Equity Share Capital	3,663.07	3,663.07	3,663.07	3,663.07	3,663.07	
VII	Other Equity	-	-	-	38.055.15	31,706.26	
VIII	Earning Per equity Share (FV ₹ 10/- Per share)	5.81	3.68	4.23	17.13	16.48	
	basic & Diluted (in ₹)*	0.01	0.00	0			

\* EPS for the Quarter ended are not annualised

 The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Company's website at www.cscpl.com and the Stock Exchange's Website at www.bseindia.com and www.nseindia.com.

> By order of the Board For Chemcon Speciality Chemicals Limited

Kamalkumar Rajendra Aggarwal Place: Vadodara Chairman & Managing Director Date: May 26, 2022 DIN: 00139199

**RANE HOLDINGS LIMITED** 

CIN: L35999TN1936PLC002202 Regd. Office: "MAITHRI", 132, Cathedral Road, Chennai - 600 086. Visit us at: www.ranegroup.com

Rs. Lakhs **Quarter Ended** Year Ended **Particulars** 31.03.2022 31.03.2021 31.03.2022 31.03.2021 Audited Audited Audited Audited Total Income 79.190 67.554 271,466 205,702 (5,357) (3,134) Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items) 905 (227) (273) 3,270 7,358 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items 839 Net Profit / (Loss) for the period after tax and Exceptional items (1,277)Total Comprehensive Income / (Loss) for the period [Comprising] Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income / (Loss) (after tax)] (1.807)1.117 4.372 (4.196)1,428 Equity Share Capital 1.428 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited 76,194 75,021 Balance Sheet of previous year Earnings Per Share (EPS) (Face Value - Rs. 10/- each) (Amount in Rs.) (not annualised for guarters) (13.10)(15.63)16.91 2. Diluted (13.10)(15.63)(35.42)

Extract of Audited Consolidated Financial Results for the Quarter and Year Ended March 31, 2022

The above is an extract of the detailed format of Consolidated audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financia Results are available on the Stock Exchange websites: www.bseindia.com and www.nseindia.com and on the company's websit www.ranegroup.com Notes:

- 1. The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on May 26, 2022
- 2 Exceptional items in the above financial results includes the following:
- a. In respect of Rane t4u Private Limited ('Rt4u') a subsidiary company, the Company had assessed the carrying value of its investments and considered the fair value changes thereto resulting in a reduction in the carrying value aggregating to Rs. 1,781 Lakhs for the quarter December 31, 2021 and year ended March 31, 2022 and Rs. 1,557 Lakhs for the quarter and the year ended March 31, 2021 being shown as an exceptional charge in the Standalone Financial Results; and the corresponding effect in the Consolidated Financial Results towards impairment of goodwill was Rs. 162 Lakhs for the quarter ended December 31, 2021 and year ended March 31, 2022.
- Rane Engine Valve Limited ("REVL"), a subsidiary company incurred VRS expenditure of Rs. 265 Lakhs for the quarter ender December 31, 2021; Rs. 46 Lakhs for the quarter ended March 31, 2021 and Rs. 355 Lakhs and Rs. 172 Lakhs for the year ended March 31, 2022 and March 31, 2021 respectively. Further, REVL made a Profit on sale of Land of Rs. 2,395 Lakhs for the year ende
- Rane Brake Linings Limited ("RBL), a subsidiary company incurred VRS expenditure of Rs. 66 Lakhs for the quarter and year endo
- The Step down subsidiary in the U.S., Rane Light Metal Castings Inc., ('LMCA') was entitled to certain economic relief provided by the U.S. government in order to manage the impact of COVID-19 pandemic. Pursuant to such economic relief schemes, during the year ended March 31, 2022, LMCA received an approval for forgiveness of the paycheck protection program loan ('PPP Loan') from the U.S. Small Business Administration (SBA) for an amount of USD 2.63 million (INR 1,945 Lakhs). Further, LMCA was eligible for employee retention credit (ERC), from the U.S. Internal Revenue Service during the year ended March 31, 2022 for an amount o USD 3.66 million (INR 2,726 Lakhs), which includes USD 1.26 million (INR 950 Lakhs) recognised during the quarter ended December 31, 2021. The aggregate amount of such relief has been recorded as exceptional income for the year ended March 3
- The Group's operations for the quarter ended June 30, 2020 were suspended for part of the quarter on account of the lockdow announced by the Government of India consequent to the outbreak of COVID-19 pandemic. The results for the year ended March 31 2022 are, therefore, not comparable with the year ended March 31, 2021.
- The Board of Directors have recommended a Dividend of Rs.12 per equity share for the year ended March 31, 2022.

key standaione financial information is given below Rs.									
		Quarter	uarter Ended Year Ended						
o.	Particulars	31.03.2022	31.03.2021	31.03.2022	31.03.2021				
		Audited	Audited	Audited	Audited				
١.	Total Income	2,120	1,723	10,924	6,599				
2.	Profit Before Tax	1,007	(735)	4,766	1,498				
3.	Profit After Tax	859	(1,659)	3,388	136				
١.	Other Comprehensive Income	(650)	1,489	299	1,339				
5.	Total Comprehensive Income	209	(170)	3,687	1,475				

For Rane Holdings Limited L Ganesh - Chairman & Managing Director Place : Chennai Date : May 26, 2022



Date: 25 May, 2022

# ZEE ENTERTAINMENT ENTERPRISES LIMI

Regd. Office: 18th Floor, 'A' Wing, Marathon Futurex, N M Joshi Marg, Lower Parel, Mumbai- 400013

Tel:-91-22-7106 1234 Fax:-91-22-2300 2107 Website: www.zee.com Financial Results for the quarter and year ended 31 March 2022

(# in lakha)

Financial Results for the quarter and year ended 31 March 2022 (₹ in lakhs)											
c.		Standalone			Consolidated						
Sr. No.		Quarter ended	Quarter ended	Year ended	Year ended	Quarter ended	Quarter ended	Year ended	Year ended		
NO.		on	on 34 /03 /004	on 34 /03 /000	on	on	on 24 /02 /004	on 24/02/0000	on		
		31/03/2022 Unaudited	31/03/2021 Unaudited	31/03/2022 Audited	31/03/2021 Audited	31/03/2022 Unaudited	31/03/2021 Unaudited	31/03/2022 Audited	31/03/2021 Audited		
1	Total income from operations*	211,326	182,063	751,114	666,535	232,290	196,582	818,931	772,992		
2	Profit for the period/year (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	51,584	64,480	191,414	172,886	43,935	46,834	154,881	138,221		
3	Profit for the period/year before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	42,184	61,526	178,704	160,222	33,915	43,880	141,551	125,557		
4	Profit for the period/year after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	32,171	43,742	133,885	112,074	18,193	27,236	95,577	79,304		
5	Total Comprehensive Income for the period/year [Comprising Profit / (Loss)	32,383	43,572	134,004	112,138	20,774	27,480	99,942	77,205		
	for the period/year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]										
6	Equity Share Capital	9,606	9,606	9,606	9,606	9,606	9,606	9,606	9,606		
7	Other equity (excluding revaluation reserves)			975,159	865,157			1,076,669	999,845		
8	Networth **			984,765	913,085			1,086,275	1,047,773		
9	Outstanding redeemable preference shares (Paid up value)			-	40,339			-	40,339		
10	Earnings per Share (of Rs. 1/- each) (for continuing operations)										
	Basic (Rs.) (Not Annualised)	3.35	4.55	13.94	11.67	1.89	2.87	10.04	8.33		
	Diluted (Rs.) (Not Annualised)	3.35	4.55	13.94	11.67	1.89	2.87	10.04	8.33		

\*Excludes other income \*\* Includes preference share capital

## Notes:

- 1. The above is an extract of the detailed format of Financial Results filed by the Company with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on Company's website at www.zeeentertainment.com.
- 2. This financial statement has been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS), the provisions of the Companies Act, 2013 (the Act), as applicable and guidelines issued by the Securities and Exchange Board of India (SEBI).

Place: Mumbai Date: 26 May 2022













For and on behalf of the Board **Punit Goenka Managing Director & CEO**